

लेखाशिर्षात बदल

इंदिरा आवास योजनेचे प्रधानमंत्री आवास
योजना (ग्रामीण) मध्ये झालेले रूपांतर

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: इंआयो-२०१६/प्र.क्र.५७/योजना-१०

बांधकाम भवन, २५ मर्झबान रोड,

फोर्ट मुंबई-४०० ००९.

तारीख: १५ सप्टेंबर, २०१७

वाचा-

१) शासन निर्णय, ग्राम विकास व जलसंधारण विभाग क्र.पीएमएवाय-जी-२०१६/प्र.क्र.३३३/
योजना-१०, दिनांक १४ ऑक्टोबर, २०१६.

प्रस्तावना-

केंद्र शासनाने सन २०१६-१७ पासून इंदिरा आवास योजनेचे रूपांतर प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मध्ये केले आहे. त्यानुसार प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) राज्यात राबविण्याचा निर्णय संदर्भाधीन शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. इंदिरा आवास योजनेतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर प्रवर्गांतर्गत निधी स्वतंत्र लेखाशिर्षाखाली अर्थसंकल्पीत करण्यात येत होता. इंदिरा आवासा योजनेचे केंद्र व राज्य हिशयाचे निधी वाटपाचे प्रमाण (Sharing Pattern) ७५:२५ असा होता. सन २०१५-१६ मध्ये तो ७५:२५ वरून ६०:४० असा करण्यात आला आहे. "इंदिरा आवास योजना" या नामाभिधाना ऐवजी "प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)" असा बदल (Change in nomenclature) व निधी वाटप प्रमाणात (Sharing Pattern) ७५:२५ ऐवजी ६०:४० असा झालेल्या बदलानुसार अस्तित्वात असलेल्या लेखाशिर्षामध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती.

शासन निर्णय-

"इंदिरा आवास योजना" या नामाभिधाना ऐवजी "प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)" असा बदल (Change in nomenclature) व निधी वाटप प्रमाणात (Sharing Pattern) ७५:२५ ऐवजी ६०:४०

असा झालेल्या बदलानुसार अस्तित्वात असलेल्या केंद्र व राज्य हिश्याच्या लेखाशिर्षामध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

केंद्र हिस्सा

संवर्ग	लेखाशिर्ष मराठी	लेखाशिर्ष इंग्रजी
सर्वसाधारण General	<u>मागणी क्र. एल-०३</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन ६० इतर कार्यक्रम - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ७०२ जवाहर समृद्धी ग्राम योजना (०१) प्रधानमंत्री आवास योजना (०१) (०४) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - सर्वसाधारण (केंद्र हिस्सा ६० टक्के) (२५०५ ३०१२) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतरा)	<u>Demand no.L-3</u> 2505 Rural Employment 60-Other Programme 702 Jawahar Gram Samridhi Yojana, (01) Pradhan Mantri Awaas Yojana (01) (04) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) General (Central Share 60%) (2505 3012) 31 Grant-in-aid (Non-Salary Grants)
अनुसूचित जाती SC	<u>मागणी क्र.एल-०३</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन, ६० इतर कार्यक्रम पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ७८९-अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, (०१) प्रधान मंत्री आवास योजना (०१) (०३) प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) (एससीएसपी) (केंद्र हिस्सा ६०%) (२५०५ ३००१) ३१ सहायक अनुदान (वेतनेतरा)	<u>Demand no.L-03</u> 2505 Rural Employment, 60-Other Programme Scheme in the Five Years Plan,789-Special Component Plan for Scheduled Caste (01) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) (01) (03) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) (SCSP) (Central Share 60%) (2505 3001) 31 Grant-in-aid (Non-Salary)
अनुसूचित जमाती ST	<u>मागणी क्र.टी-०५</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन, ६० इतर कार्यक्रम, ७९६-आदिवासी क्षेत्र उप योजना, (०१) आदिवासी क्षेत्र उप योजनेतर्गत योजना (०१) (०५) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (टीएसपी) (केंद्र हिस्सा ६०%) (२५०५ २९९२) ३३ अर्थसहाय्य	<u>Demand no.T-05</u> 2505 Rural Employment, 60-Other Programme, 796-Tribal Area Sub Plan, (01) Scheme under Tribal Area Sub Plan,(01) (05) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) TASP (Central Share 60%)(2505 2992) 33-Subsidy

राज्य हिस्सा

संवर्ग	लेखाशिर्ष मराठी	लेखाशिर्ष इंग्रजी
सर्वसाधारण General	<p><u>मागणी क्र. एल-०३</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन ६० इतर कार्यक्रम - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना ७०२ जवाहर समृद्धि ग्राम योजना (०१) प्रधानमंत्री आवास योजना (०१) (०१) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) - सर्वसाधारण (राज्य हिस्सा ४० टक्के) (२५०५ ०५६८) ३१, सहायक अनुदाने (वेतनेतर)</p>	<u>Demand no.L-3</u> 2505 Rural Employment 60-Other Programme 702 Jawahar Gram Samridhi Yojana, (01) Pradhan Mantri Awaas Yojana (01) (01) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) General (State Share 40%) (2505 0568) 31 Grant-in-aid (Non-Salary Grants)
अनुसूचित जाती SC	<p><u>मागणी क्र.एल-०३</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन, ६० इतर कार्यक्रम पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ७८९-अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, (०१) प्रधान मंत्री आवास योजना (०१) (०२) प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) (एससीएसपी) (राज्य हिस्सा ४०%) (२५०५ ०५७७) ३१ सहायक अनुदान (वेतनेतर)</p>	<u>Demand no.L-03</u> 2505 Rural Employment, 60-Other Programme Scheme in the Five Years Plan,789-Special Component Plan for Scheduled Caste (01) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) (01) (02) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) (SCSP) (State Share 40%) (2505 0577) 31 Grant-in-aid (Non-Salary)
अनुसूचित जमाती ST	<p><u>मागणी क्र.टी-०५</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन, ६० इतर कार्यक्रम, ७९६-आदिवासी क्षेत्र उप योजना, (०१) आदिवासी क्षेत्र उप योजनेंतर्गत योजना (०१) (०१) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (टीएएसपी) (राज्य हिस्सा ४०%) (२५०५ ०६४८) ३३ अर्थसहाय्य</p>	<u>Demand no.T-05</u> 2505 Rural Employment, 60-Other Programme, 796-Tribal Area Sub Plan, (01) Scheme under Tribal Area Sub Plan,(01) (01) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) TASP (State Share 40%)(2505 0648) 33-Subsidy
	<p><u>मागणी क्र.टी-०५</u> २५०५ ग्रामीण सेवायोजन, ६० इतर कार्यक्रम, ७९६-आदिवासी क्षेत्र उप योजना, (०२) आदिवासी क्षेत्राबाहेरील उप योजनेंतर्गत योजना, (०२) (०१) प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (ओटीएएसपी) (राज्य हिस्सा ४०%) (२५०५ ०६५७) ३३ अर्थसहाय्य</p>	<u>Demand no.T-05</u> 2505 Rural Employment, 60-Other Programme, 796-Tribal Area Sub Plan, (02) Scheme under Outside Tribal Area Sub Plan,(02) (01) Pradhan Mantri Awaas Yojana (Gramin) OTASP (State Share 40%) (2505 0657) 33-Subsidy

सदरचा शासन निर्णय महालेखापाल कार्यालयाचे अनौपचारिक संदर्भ क्र. (१) सं:ख.वि./चा-१/कृ.पशुसं. डे.व.म.वि./यू ओ आर-१०/२०१६-१७/१४७१, दि.२२.११.२०१६ (२) सं:ख.वि./चा-१/ग्रा वि वि ज सं वि/यू ओ आर-८९/२०१६-१७/१४७२, दि.२२.११.२०१६ (३) सं:ख.वि./चा-१/कृ.पशुसं. डे.व.म.वि./यू ओ आर-८९/२०१६-१७/१४७३, दि.२२.११.२०१६ व वित्त विभागाचा अनौचारिक संदर्भ क्र. (१) ९/अर्थ-१७//१७, दि.१६.१.२०१७ (२) १०/अर्थ-१७/१७, दि.१६.१.२०१७ (३) ११/अर्थ-१९/१६, दि.१६.१.२०१७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१७०९१४१७४९१७१०२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनिल मा. काळे)

अवर सचिव, ग्राम विकास विभाग

प्रत,

१. महालेखापाल (लेखापरीक्षा) महाराष्ट्र, १ व २, मुंबई/नागपूर
२. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र १ व २, मुंबई/नागपूर
३. संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, सी.बी.डी., बेलापूर (५प्रतीसह)
४. उप सचिव, वित्त विभाग (व्यय-१५/अर्थ-१७/अर्थ-१९), मंत्रालय, मुंबई
५. उप सचिव, आदिवासी विकास विभाग (का.६), मंत्रालय, मुंबई
६. उप सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग (वि.घ.यो.), मंत्रालय, मुंबई
७. उप सचिव, नियोजन विभाग (का.१४४४/१४८१/१४८२), मंत्रालय, मुंबई
८. संचालक, लेखा व कोषगारे, नवीन प्रशासन भवन, मंबई
९. संचालक, निवासी व लेखाधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१०. जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
११. निवडनस्ती (योजना-१०)